

सन २०१७-१८ करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत आश्रमशाळा व मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामाचे अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत .

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: आदिम-२०१७/प्र.क्र.९७/का-१९
मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख: १२/०३/२०१८

वाचा-

- १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: ,आदिम-२०१७/प्र.क्र.४५/का-१९ दि. १९/०८/२०१७
- २) आयुक्त आदिवासी विकास नाशिक, यांचे पत्र क्र. भासअं-२०१७/प्र.क्र.२१/का.८(४), दि.१६/११/२०१७.

प्रस्तावना -

सन २०१७-१८ करिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान या केंद्रीय योजनेअंतर्गत Construction of additional school rooms in Govt Ashram Schools व Construction of Girls hostels in Govt Ashram Schools या योजनेकरीता प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आले होते. केंद्र शासनाने Construction of additional school rooms in Govt Ashram Schools साठी ६६.०० लक्ष व Construction of Girls hostels in Govt Ashram Schools साठी ६००.०० लक्ष इतका निधी मंजूर करून वितरीत केला आहे. सदर निधी खर्च करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणेस संदर्भ क्र. १ कडील वरील शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे. सदर मंजूर निधीच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भ क्र. २ कडील पत्रान्वये सादर केलेल्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

प्रस्तुत निर्णयाद्वारे पुढील कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम (रु.लक्ष)
१	शासकीय आश्रमशाळा वैजापूर ता.चोपडा, जि. जळगाव येथे मुलींचे वसतीगृह बांधणे	३००.००
२	शासकीय आश्रमशाळा डोंगर कठोरा ता. यावल जि. जळगाव येथे मुलींचे वसतीगृह बांधणे	३००.००
३	शासकीय आश्रमशाळा वाघझिरा, ता. यावल येथे कनिष्ठ महाविद्यालयाकरीता वर्गखोल्या बांधणे	६६.००
	एकुण	६६६.००

२. विस्तृत अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देणे आदी बाबनिहाय VAT ची तरतूद वजा करून बाबनिहाय आवश्यक GST ची तरतूद जोडण्यात यावी.तसेच वस्तु व सेवा कायद्याच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय, परिपत्रक ,सुचना इ. च्या आधारे कार्यवाही करावी.

३. या कामांची निविदा प्रक्रिया प्रचलित कार्यपद्धती / नियमांचे पालन करून करावी. तसेच बांधकामासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवाल शासनास विहित प्रपत्रात सादर करावे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतची चित्रफित बनवून ती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसारीत करण्याची जबाबदारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जिल्हा जळगाव व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, धुळे यांची राहिल. प्रस्तुत कामे पूर्ण झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी सदरील काम केंद्रिय योजनेतून पूर्ण केले असल्याबाबतचा फलक लावण्यात यावा. सदर योजनेची अंमलबजावणी अंदाजपत्रके तयार केलेल्या सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, धुळे यांचे मार्फत करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१२१५१७४०१२२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा.राजपूत)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.मंत्री आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. सह सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
७. अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
८. मुख्य अभियंता, बांधकाम व्यवस्थापन कक्ष, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव.
१०. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) सर्कल, धुळे
११. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई